

आदिवासी क्षेत्र उपयोजना / क्षेत्राबाहेरील
उपयोजना २०१३-२०१४ चे जिल्हानिहाय
व योजनानिहाय अर्थसंकल्प तरतुदीचे
वाटप "क्रिडा व युवक सेवा"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१३/प्र.क्र.४/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
तारीख: ०८ जुलै, २०१३

वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.बीजीटी २०.१३/प्र.क्र.४३/अर्थ-३, दि.२८.३.२०१३
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.१३/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.२५.४.२०१३

शासन निर्णय -

आदिवासी उपयोजनांतर्गत "क्रिडा व युवक सेवा" या उपशिर्षाखाली सन २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे योजनानिहाय व जिल्हानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतुद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतुद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतुद खर्च झाली नाही तर सदर तरतुद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व नियोजन अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच

आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागस प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

४. विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतूद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, हाती घेण्यात येणारी कामे संबंधित विभागातील क्षेत्रिय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी चर्चा करून निश्चित करावी. प्रगतीपथावरील (ongoing works) कामांपैकी ज्यामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त खर्च झालेला आहे त्यांच्यावर खर्च करावा. अपवादात्मक परिस्थितीत अशी कामे ज्यावर ५० टक्के पेक्षा कमी खर्च झालेला आहे व त्यास पूर्ण करणे गरजेचे आहे त्याबाबत शासनाची पूर्व परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करावी. तसेच जिहास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपध्दती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतूदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षामध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.सूचीचा मजकूर लिहा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०७०८१५५८०७५३२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. संचालक, क्रिडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
३. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ नागपूर/ ठाणे/ अमरावती.
४. विभागीय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती/ पुणे.
५. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
६. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
८. सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती,
९. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
१०. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१२. कार्यासन अधिकारी का.क्र.२ व ५ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.(अर्थसंकल्प शाखा)
१४. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
१५. निवड नस्ती (का-६)

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)**

शिर्ष : क्रिडा व युवक सेवा योजनेचे नांव : स्वयंसेवी युवक संस्थांना आर्थिक सहाय्य <p align="center">(जिल्हास्तरीय)</p>		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२०४-क्रिडा व युवक सेवा-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनताती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१)(०१) युवक केंद्र व इतर संस्थांना आर्थिक सहाय्य-ग्रामीण शहरी भागातील स्वयंसेवी युवक मंडळांना आर्थिक सहाय्य (२२०४ ०७२२) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
ठाणे	५०	--		
नाशिक	६००	--		
धुळे	१००	--		
नंदुरबार	११००	--		
अहमदनगर	५००	२००		
अकोला	--	१००		
अमरावती	५००	--		
यवतमाळ	११९६	१०५७		
नागपूर	४००	५००		
भंडारा	--	२००		
गोंदिया	२५०	२५०		
चंद्रपूर	१०००	५००		
गडचिरोली	५००	--		
नांदेड	२००	--		
एकूण -	६३९६	२८०७		
एकूण एकत्रित-	९२०३			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारत)**

शिर्ष : क्रिडा व युवक सेवा योजनेचे नांव : सामाजिक सेवा शिबीरे भरविणे (जिल्हास्तरीय)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२०४-क्रिडा व युवक सेवा-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) सामाजिक सेवा शिबीरे भरविणे (२२०४ २०२८) ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
ठाणे	५०	--		
रायगड	--	५०		
नाशिक	६००	--		
धुळे	१००	--		
अकोला	--	१००		
अमरावती	५००	--		
यवतमाळ	९५५	७००		
नागपूर	४००	५००		
भंडारा	--	२००		
गोंदिया	२५०	२५०		
चंद्रपूर.	१०००	५००		
गडचिरोली	५००	--		
नांदेड	२००	--		
एकूण -	४५५५	२३००		
एकूण एकत्रित-	६८५५			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(टि.एस.पी.) (रु.हजारात)

शिर्ष : क्रिडा व युवक सेवा योजनेचे नांव : व्यायामशाळांचा विकास (जिल्हास्तरीय)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२०४-क्रिडा व युवक सेवा-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनताती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०३) व्यायामशाळांचा विकास (२२०४ ०७३१) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	२००	संबंधित जिल्हाधिकारी	शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	१००००			
धुळे	३०००			
नंदुरबार	३००००			
जळगांव	८००			
अहमदनगर	९९६			
पुणे	२००			
अमरावती	५०००			
यवतमाळ	१४८१८			
नागपूर	१०००			
गोंदिया	१२००			
चंद्रपूर	२८००			
गडचिरोली	२४००			
नांदेड	१०००			
एकूण -	७३४१४			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रु.हजारात)**

शिर्ष : क्रिडा व युवक सेवा योजनेचे नांव : क्रिडांगणाचा व प्रेक्षागृहांचा विकास (जिल्हास्तरीय)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२०४-क्रिडा व युवक सेवा-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०४) तालुक्यांच्या ठिकाणी क्रिडांगणाचा व प्रेक्षागृहांचा विकास (२२०४ ०७४२) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्हयाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.	
ठाणे	२२००	--		
रायगड	--	२००		
नाशिक	८०००	२०००		
धुळे	५०००	--		
नंदुरबार	५०००	--		
जळगांव	८००	--		
अहमदनगर	१५००	५००		
बुलढाणा	--	२००		
अकोला	--	२००		
अमरावती	५०००	--		
यवतमाळ	५४००	३३००		
नागपूर	५००	१५००		
वर्धा	--	२००		
भंडारा	--	४००		
गोंदिया	७००	५००		
चंद्रपूर	७०००	२१००		
गडचिरोली	२४००	--		
हिंगोली	--	५००		
नांदेड	१०००	१०००		
उस्मानाबाद	--	१		
एकूण	४४५००	१२६०१		
एकूण एकत्रित -	५७१०१			

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : क्रिडा व युवक सेवा योजनेचे नांव : गांव तेथे मैदान व व्यायामशाळा (जिल्हास्तरीय) (रु.हजारात)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२०४-क्रिडा व युवक सेवा-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०७) गांव तेथे मैदान व व्यायामशाळा (२२०४ १२०१) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्ह्याचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
ठाणे	२६००	--		
यवतमाळ	१००	७४		
हिंगोली	--	२००		
एकूण -	२७००	२७४		
एकूण एकत्रित-	२९७४			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(ओ.टि.एस.पी.) (रुपये हजारात)**

शिर्ष : क्रिडा व युवक सेवा योजनेचे नांव : व्यायामशाळांचा विकास (जिल्हास्तरीय)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २२०४-क्रिडा व युवक सेवा-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०२) (०१) व्यायामशाळांचा विकास (२२०४ ११३९) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्ह्याचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	२०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
रायगड	२००	संबंधित जिल्हाधिकारी	शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नाशिक	१९९०			
अहमदनगर	६०८			
पुणे	२००			
बुलढाणा	१०००			
अकोला	१४००			
अमरावती	३०००			
यवतमाळ	६६१४			
नागपूर	२०००			
वर्धा	२००			
भंडारा	१०००			
गोंदिया	१३०७			
चंद्रपूर	१४००			
हिंगोली	५००			
नांदेड	१०००			
एकूण -	२२४१९			